

राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सोसायटी
वर गठीत केलेल्या नियामक परिषदेचे पुनर्गठन
करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
सार्वजनिक आरोग्य विभाग
शासन निर्णय क्रमांक: दाकुआ-२०१०/प्र.क्र.७७/आरोग्य-६
गोकुळदास तेजपाल रुग्णालय आवार,
१० वा मजला, नवीन मंत्रालय, मुंबई -०१
तारीख: २० नोव्हेंबर, २०१५

वाचा :-

- १) शासन निर्णय क्रमांक: दाकुआ-२०१०/प्र.क्र.७७/आरोग्य-६ दि. १६ जुलै, २०१०
- २) शासन निर्णय क्रमांक: रागांयो-२०१०/प्र.क्र.२४०/आरोग्य-६, दि. ३१ मे, २०११
- ३) शासन निर्णय क्रमांक: रागांयो-२०१०/प्र.क्र.२४०/आरोग्य-६, दि. १३ जुलै, २०११

प्रस्तावना:-

संदर्भाधीन क्र.१ येथील शासन निर्णयान्वये राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेच्या अमंलबजावणीसाठी मा. मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली सोसायटी रजिस्ट्रेशन ॲक्ट, १८६० (१८६० चा अधिनियम, क्र. २१) अन्वये सोसायटी स्थापन करण्यात आली असून सदर सोसायटीवर नियामक परिषदेची स्थापना करण्यात आली आहे. सदर नियामक परिषदेमध्ये मा. उपमुख्यमंत्री हे सहअध्यक्ष दर्शविण्यात आले आहेत. तथापि आता मंत्रीमंडळात मा. उपमुख्यमंत्री हे पद समाविष्ट नसल्याने गठीत करण्यात आलेल्या नियामक परिषदेतील सहअध्यक्ष हे पद रद्द करावयाचे होते. तसेच काही नवीन सदस्यांचा समावेश करून नियामक परिषदेची पुनर्रचना करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. यास्तव संदर्भाधीन क्र. १ येथील शासन निर्णय अधिक्रमित करून पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे.

शासन निर्णय:-

नव्याने गठीत झालेल्या मंत्रीमंडळात मा. उपमुख्यमंत्री हे पद नसल्याने शासन निर्णय क्र. दाकुआ-२०१०/प्र.क्र.७७/आरोग्य-६, दि. १६ जुलै, २०१० अन्वये राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सोसायटीवर गठीत करण्यात आलेल्या नियामक परिषदेमधील सहअध्यक्ष हे पद रद्द करण्यात येत आहे. तसेच केंद्र शासनाची राष्ट्रीय स्वास्थ विमा योजना याच सोसायटीकडून राबविण्याचे प्रस्तावित असल्याने सदर नियामक परिषदेवर मा. मंत्री, कामगार, मा. मंत्री अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग प्रभारी सचिव, (कामगार) उद्योग, उर्जा, व कामगार विभाग, प्रभारी सचिव, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, प्रभारी सचिव, विधी व न्याय विभाग, प्रभारी सचिव, नियोजन विभाग यांचा सदस्य म्हणून तसेच सहयोगी विमा कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांचा निमंत्रित सदस्य म्हणून समावेश करण्यास मान्यता देण्यात येत आहे. त्यानुसार नियामक परिषदेची रचना पुढीलप्रमाणे आहे.

अ.क्र.	पदनाम	पत्ता	पदनाम
१	मा. मुख्यमंत्री	मंत्रालय, मुंबई	अध्यक्ष
२	मा. मंत्री, सार्वजनिक आरोग्य	मंत्रालय, मुंबई	उपाध्यक्ष
३	मा. मंत्री, वित्त व नियोजन	मंत्रालय, मुंबई	सदस्य
४	मा. मंत्री, विधी व न्याय	मंत्रालय, मुंबई	सदस्य
५	मा. मंत्री, कामगार	मंत्रालय, मुंबई	सदस्य
६	मा. मंत्री, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण	मंत्रालय, मुंबई	सदस्य

अ.क्र.	पदनाम	पत्ता	पदनाम
७	मा. राज्यमंत्री, सार्वजनिक आरोग्य	मंत्रालय, मुंबई	सदस्य
८	प्रभारी सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग	मंत्रालय, मुंबई	सदस्य
९	प्रभारी सचिव-२, सार्वजनिक आरोग्य विभाग	मंत्रालय, मुंबई	सदस्य
१०	प्रभारी सचिव, वित्त विभाग	मंत्रालय, मुंबई	सदस्य
११	प्रभारी सचिव, नियोजन विभाग	मंत्रालय, मुंबई	सदस्य
१२	प्रभारी सचिव, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग	मंत्रालय, मुंबई	सदस्य
१३	प्रभारी सचिव, विधी व न्याय विभाग	मंत्रालय, मुंबई	सदस्य
१४	प्रभारी सचिव, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग	मंत्रालय, मुंबई	सदस्य
१५	प्रभारी सचिव, (कामगार) उद्योग, उर्जा व कामगार विभाग	मंत्रालय, मुंबई	सदस्य
१६	मुख्य कार्यकारी अधिकारी, राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना	“जीवनदायी भवन” राकावि रुग्णालय आवार, वरळी, मुंबई	सदस्य सचिव
१७	संचालक, आरोग्य सेवा	आरोग्य सेवा संचालनालय, मुंबई	सदस्य
१८	संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन	वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय, मुंबई	सदस्य
१९	अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, सहयोगी विमा कंपनी		निमंत्रित सदस्य

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१५११२०१७३६३८३२१७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(ता.मा. कोळेकर)

उपसचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा. राज्यपाल यांचे सचिव, राजभवन, मुंबई
२. मा. मुख्यमंत्री, यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई

३. मा. मंत्री, आरोग्य यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
४. मा.मंत्री, वित्त व नियोजन यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
५. मा.मंत्री, विधी व न्याय विभाग यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
६. मा. मंत्री, कामगार यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
७. मा. मंत्री, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
८. मा. मंत्री, (सर्व) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
९. मा.राज्यमंत्री, आरोग्य यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
१०. मा.राज्यमंत्री, (सर्व) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
११. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मुंबई
१२. प्रभारी सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई
१३. प्रभारी सचिव, वित्त, मंत्रालय, मुंबई
१४. प्रभारी सचिव, नियोजन, मंत्रालय, मुंबई.
१५. प्रभारी सचिव, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, मंत्रालय, मुंबई
१६. प्रभारी सचिव, विधी व न्याय विभाग, मंत्रालय, मुंबई
१७. प्रभारी सचिव, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई
१८. प्रभारी सचिव, (कामगार) उद्योग, उर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई
१९. अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव/सचिव, सर्व मंत्रालयीन विभाग, मंत्रालय, मुंबई
२०. प्रधान सचिव, विधानमंडळ सचिवालय, विधानभवन, मुंबई
२१. मुख्य कार्यकारी अधिकारी, राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सोसायटी, राकावि रुग्णालय आवार, वरळी, मुंबई
२२. महालेखापाल (लेखापरीक्षा/लेखा व अनुज्ञेयता), मुंबई/नागपुर
२३. धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य (मुंबई)
२४. सह सचिव / उप सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई
२५. संचालक, आरोग्य सेवा संचालनालय, मुंबई
२६. संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय, मुंबई
२७. संचालक, माहिती व जनसंपर्क संचालनालय, मंत्रालय, मुंबई
२८. सहसंचालक/ उपसंचालक, आरोग्य सेवा परिमंडळे (सर्व)
२९. जिल्हा शल्य चिकित्सक (सर्व)
३०. जिल्हा आरोग्य अधिकारी (सर्व)
३१. सर्व कार्यासने , सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई
३२. अध्यक्ष व व्यवस्थापकीय संस्थापक सहयोगी विमा कंपनी (राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सोसायटीमार्फत)
३३. निवड नस्ती.